

सहायक आयुक्त (गट-ब), राज्य उत्पादन शुल्क या संवर्गातील अधिकाऱ्यांना उपआयुक्त (कनिष्ठ श्रेणी) (गट-अ), राज्य उत्पादन शुल्क या पदावर पदोन्नती देण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

### गृह विभाग

शासन आदेश क्रमांक :- इएसटी-२७१५ / प्र.क्र.१५८/राऊशु-१,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक:- २ जुलै, २०१६.

### शासन आदेश :-

सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क (गट-ब) या संवर्गातून उपआयुक्त (कनिष्ठ श्रेणी) (गट-अ), राज्य उत्पादन शुल्क या पदावर खालील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात येत असून या अधिकाऱ्यांची पदोन्नतीनंतर पदस्थापना पुढील रकान्यातील स्तंभ क्र. (५) मध्ये दर्शविल्याप्रमाणे करण्यात येत आहे.

अ.क्र.	अधिकाऱ्याचे नाव	सध्याची नियुक्ती	पदोन्नतिसूची मधील समावेशनाचा प्रवर्ग	पदोन्नतीनंतर पदस्थापना
१	२	३	४	५
१	श्री. एस. एम. जगताप	सहायक आयुक्त, राऊशु (मळी/मद्यार्क); आयुक्त, राऊशु, मुंबई यांचे कार्यालय	खुला	उपआयुक्त (कनिष्ठ श्रेणी), राऊशु (प्रशासन); आयुक्त, राऊशु, मुंबई यांचे कार्यालय

२. सदर पदोन्नती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेच्या अधीन तसेच आरक्षणासंदर्भात मा. उच्च न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या याचिका क्र.८४५२/२००४ मधील T.A. १/२०१४ आणि T.A. २/२०१४ च्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहे.

३. हे आदेश तात्काळ अंमलात येतील. पदोन्नतीबाबतचे आदेश प्राप्त झाल्यानंतर पदोन्नत झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे. पदोन्नत झालेल्या अधिकाऱ्यांनी पदोन्नती नंतरच्या पदस्थापनेचा कार्यभार तात्काळ स्वीकारावा. पदोन्नत झालेले अधिकारी त्यांच्या सध्याच्या पदावरून कार्यमुक्त होऊन रुजू

होण्यासाठी आल्यानंतर त्यांना विनाविलंब रुजू करून घ्यावे. सदर अधिकाऱ्याला रुजू करून न घेतल्यामुळे काम न देता सक्तीचा प्रतिकाकाळ ठरवून वेतन व भत्ते देण्याचा प्रसंग उद्भवल्यास संबंधीत अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल. पदोन्नत झालेले अधिकारी नियुक्तीच्या ठिकाणी या आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत रुजू न झाल्यास पदोन्नतीसाठी ते इच्छूक नसल्याचे ग्राह्य धरून त्यांचे पदोन्नतीचे आदेश रद्द करण्यात येतील.

४. संबंधित अधिकाऱ्यांना नवीन नियुक्तीच्या जागी हजर होण्यासाठी कोणत्या दिनांकास कार्यमुक्त केले आणि ते नवीन नियुक्तीच्या जागी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत आयुक्त, राऊशु यांनी शासनास त्वरीत कळवावे.

५. पदस्थापनेच्या ठिकाणात बदल करून घेण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे ती गैरवर्तणूक समजून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल.

६. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१६०७०२१८०१३८९१२९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

( दि. ज. शेडमेखे )

कक्ष अधिकारी, गृह विभाग, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. महालेखापाल-१, (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई
२. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई
३. सर्व विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क.
४. सर्व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,
५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
६. सामान्य प्रशासन विभाग, कार्यासन १२, मंत्रालय, मुंबई.
७. संबंधीत अधिकारी (मार्फत आयुक्त, राऊशु)

८. निवडनस्ती-राउशु १

**प्रत माहितीस्तव**

१. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा. राज्यमंत्री (राउशु) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. प्रधान सचिव (राउशु) यांचे वरीष्ठ स्वीय सहायक, नवीन मंत्रालय, जी. टी. हॉस्पिटल, मुंबई.